Ajmera Realty & Infra India Limited

Regd. Office: "Citi Mall", 2nd Floor, Link Road, Andheri (West), Mumbai 400 053

Tel.: +91-22-6698 4000 • Email: investors@ajmera.com • Website: www.ajmera.com

CIN NO. L27104 MH 1985 PLC035659



Ref: SEC/ARIIL/BSE-NSE/2022-23 Date: January 31, 2023

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai – 400 001

Script Code: 513349

National Stock Exchange of India Limited

5th Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex Bandra(East)

Mumbai-400051

Script Code : AJMERA

Sub: Newspaper publication of Unaudited Financial Results of the Company for Quarter and Nine Months ended December 31, 2022

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copies of the newspaper publications of Unaudited Financial Results of the Company for Quarter and Nine Months ended December 31, 2022 published today in Business Standard and Mumbai Lakshadeep.

Kindly take the same in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

VINIT TANNA
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
A50504

Encl.: As above



AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

CIN: L27104MH1985PLC035659

Regd Office: 2nd Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053 Tel: +91-22-66984000 | Fax: +91-22-26325902 | Website: www.ajmera.com | E-mail Id: investors@ajmera.com

Extract of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results For the Quarter And Nine months ended 31st December, 2022 (₹ in Lacs) Consolidated Standalone **Particulars** Nine Months Ended Nine Months Ended Year ended Quarter ended Year ended Quarter ended 31-Dec-22 | 30-Sep-22 | 31-Dec-21 | 31-Dec-22 | 31-Dec-21 | 31-Mar-22 | 31-Dec-22 | 30-Sep-22 | 31-Dec-21 31-Dec-22 | 31-Dec-21 | 31-Mar-22 Un-Audited Un-Audited Un-Audited Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Audited Total Income From Operations Net Profit/ (Loss) for the period 1,542 4,585 7,676 4,218 3,771 1.291 6.173 1.337 4.54 1.286 7.401 5.412 (before Tax, Exceptional items.) Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items 1.54 4,585 1,291 7,676 4.218 6.173 1,337 4.54 1,286 7.401 3,771 5,412 Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items) 1.064 3.418 971 5.639 3.138 4.539 1.000 3.399 962 5.538 2.822 4.050 Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/ Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 1.064 3.423 97 5.644 3.138 4.523 1.000 3.404 962 5.543 2.822 4.034 3,548 Paid up Equity Share Capital 3 548 3.548 3.548 3.548 3.548 3.548 3.548 3.548 3.548 3.548 3.548 Other Equity 67.441 60.555 Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) 8.84 12.75 11.37 3.00 9.65 2.74 15.91 2.82 9.59 2.71 15.62 7.95 1) Basic 2) Diluted 9.65 2.74 15.91 8.84 12.75 2.82 9.59 2.71 15.62 7.95 11.37

Notes:

- 1) The above consolidated and standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 30th January, 2023 along with limited review report given by the Statutory Auditors.
- 2) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS') notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies {Indian Accounting Standard) Rules, 2015.
- 3) The results will be available on the Company's website: www.ajmera.com and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed. 4) The Company operates in single segment i.e. Construction (Real Estate).
- 5) Previous period's/year's figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to confirm to current period's classification.

For Aimera Realty & Infra India Limited

Date: 30th January, 2023 Place: Mumbai

Manoj I. Ajmera **Managing Director**

BAJAJ HOLDINGS & INVESTMENT LIMITED

CIN: L65100PN1945PLC004656

Registered Office: Mumbai - Pune Road, Akurdi, Pune 411 035 Website: www.bhil.in | E-mail ID: investors@bhil.in | Telephone: +91 20 71576066

Extract of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2022

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2022 (Reviewed)	Nine months ended 31.12.2022 (Reviewed)	Quarter ended 31.12.2021 (Reviewed)
1	Revenue from operations	98.41	377.40	95.57
2	Profit before tax	1,304.60	3,643.87	1,058.98
3	Profit for the period (attributable to owners of the company)	1,285.65	3,497.77	1,040.16
4	Total comprehensive income (attributable to owners of the company)	1,079.38	3,223.45	482.56
5	Paid-up equity share capital	111.29	111.29	111.29
6	Other equity (as shown in the Balance Sheet of previous year)	42,730.		42,730.96
7	Basic and diluted earnings per share (₹) (not annualised) (Face value of ₹ 10 each)	115.5	314.3	93.5

Key standalone financial information is given below

(₹ In Crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2022 (Reviewed)	Nine months ended 31.12.2022 (Reviewed)	Quarter ended 31.12.2021 (Reviewed)
1	Total income	106.93	1,840.66	99.21
2	Profit before tax	65.57	1,719.77	65.15
3	Profit after tax	49.24	1,666.45	49.12

Note: The above is an extract of the unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2022 which have been reviewed by the Audit Committee, approved by Board of Directors at its meeting held on 30 January 2023, subjected to limited review by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bhil.in, www.bseindia.com and www.nseindia.com respectively

By order of the Board of Directors

Pune 30 January 2023



Sanjiv Bajaj **Managing Director & CEO**

BAJAJ FINSERV LIMITED

CIN: L65923PN2007PLC130075 | Registered Office: Mumbai - Pune Road, Akurdi, Pune 411 035 Corporate Office: Off Pune - Ahmednagar Road, Viman Nagar, Pune - 411 014 Website: www.bajajfinserv.in | E-mail ID: investors@bajajfinserv.in | Telephone: +91 20 71576064

Extract of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2022

	(₹ In Cro				
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2022 (Reviewed)	Nine months ended 31.12.2022 (Reviewed)	Quarter ended 31.12.2021 (Reviewed)	
1	Revenue from operations	21,755.15	58,446.63	17,586.74	
2	Profit before tax	4,418.96	12,270.67	3,249.00	
3	Profit for the period (attributable to owners of the company)	1,782.02	4,648.33	1,255.79	
4	Total comprehensive income (attributable to owners of the company)	2,008.89	4,199.08	1,069.51	
5	Paid-up equity share capital	159.14	159.14	79.57	
6	Other equity (as shown in the Balance Sheet of previous year)	40,167.23			
7	Earnings per share (not annualised) (Face value of ₹ 1 each) Basic (₹) Diluted (₹)	11.2 11.2	29.2 29.2	7.9 7.9	

Key standalone financial information is given below:

(₹ In Crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2022 (Reviewed)	Nine months ended 31.12.2022 (Reviewed)	Quarter ended 31.12.2021 (Reviewed)
1	Total income	49.84	1,096.10	271.63
2	Profit before tax	6.13	960.82	225.21
3	Profit after tax	4.93	723.06	168.50

Note: The above is an extract of the unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2022 which have been reviewed by the Audit Committee, approved by Board of Directors at its meeting held on 30 January 2023, subjected to limited review by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bajajfinserv.in, www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

> By order of the Board of Directors For Bajaj Finserv Limited

Pune 30 January 2023





Mahanadi Coalfields Limited (A Subsidiary of Coal India Limited)

Jagruti Vihar, Burla - 768020, Dist. - Sambalpur, Odisha
h. (EPABX) : 0663-2542461 to 469 Website : www.mahanadicoal.

Notice

"All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on website of Coal India Ltd. www.coalindia.in, respective subsidiary Company, (MCL, www.mahanadicoal.in), CIL e-procurment portal https://coalindiatenders.nic.in and Central Public Procurement Portal https://eprocure. **gov.in** In addition, procurement is also done through GeM portal https://gem.gov.in".

OFFER OPENING ADVERTISEMENT FOR THE BUYBACK OF EQUITY SHARES ON A PROPORTIONATE BASIS THROUGH THE "TENDER OFFER ROUTE" UNDER THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (BUY-BACK OF SECURITIES) REGULATIONS, 2018, AS AMENDED, FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS / BENEFICIAL **OWNERS OF THE EQUITY SHARES OF**



TECHNOCRAFT INDUSTRIES (INDIA) LIMITED

Corporate Identification Number (CIN): L28120MH1992PLC069252

Registered Office: Plot No. 47 "Opus Centre", Second Floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East), Mumbai – 400 093, Maharashtra, India. Telephone: +91-22-4098 2222/2340; Fax: +91-22-2835 6559; Email: investor@technocraftgroup.com; Website: www.technocraftgroup.com

Contact Person: Mr. Neeraj Rai, Company Secretary OFFER TO BUYBACK FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10 (RUPEES TEN EACH) UP TO 15,00,000 (FIFTEEN LAKHS ONLY) AT A PRICE OF RS. 1,000/- (RUPEES ONE THOÙSAND ONLY) PER ÉQUITY SHARE, PAYABLE IN CASH, ON A PROPORTIONATE BASIS THROUGH THE TENDER OFFER ROUTE THROUGH STOCK EXCHANGE MECHANISM.

- This offer opening advertisement ("Offer Opening Advertisement") is being issued by the Company, to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e., December 30, 2022), for buyback of not exceeding 15,00,000 (Fifteen Lakhs only) Equity Shares from the Eligible Shareholders on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations 2018, as amended ("SEBI Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism at a price of Rs. 1,000/- (Rupees One Thousand only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding Rs.150,00,00,000/ (Rupees One Hundred Fifty Crores only) excluding Transaction Costs
- This Offer Opening Advertisement should be read in continuation of and in conjunction with (a) the public announcement that was published in all editions of 'Business Standard' (English), 'Business Standard' (Hindi) and the Mumba edition of 'Mumbai Lakshadeep' (Marathi) on December 20, 2022 ("Public Announcement"); and (b) the letter of offer dated January 19, 2023 ("Letter of Offer") along with form of acceptance cum acknowledgement and share transfer form (Form SH-4) ("Tender Form"). This Offer Opening Advertisement is being published in all the newspapers in which the Public Announcement was published.
- In terms of Regulation 8(i) of the Buyback Regulations, the Draft Letter of Offer dated December 27, 2022 ("DLOF" was submitted to SEBI on December 27, 2022. SEBI issued its comments on the DLOF vide their letter bearing reference no. SEBI/HO/CFD/CFD - RAC-DCR1/P/OW/2023/0000002510/1 dated January 18, 2023, SEBI's comment have been suitably incorporated in the Letter of Offer.
- The dispatch of Letter of Offer to the Eligible Shareholders has been completed by Tuesday, January 24, 2023 through electronic mode to the Eligible Shareholders whose e-mail ids are registered with the Depositories/ the Company and through speed post for all the remaining Eligible Shareholders.
- The Letter of Offer along with Tender Form are also available on the website of the (a) Company (www.technocraftgroup.com); (b) Registrar (https://web.linkintime.co.in/Offer/Default.aspx); (c) NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com); and (d) SEBI (www.sebi.gov.in). In case of non-receipt of the Letter of Offer and the Tender Form, the Eligible Shareholders may download the Letter of Offer / Tender Form from the websites indicated above. Further, in case of non-receipt of the Letter of Offer and the Tender Form:
- a. In case the Eligible Shareholders hold Equity Shares in dematerialized form: If Eligible Shareholder(s) who have been sent the Letter of Offer through electronic means wish to obtain a physical copy of the Letter of Offer, they may send a request in writing to the Company or Registrar at the address or e-mail id mentioned at the cover page of the Letter of Offer stating name, address, number of Equity Shares held on Record Date, client ID number,DP name/ID, beneficiary account number, and upon receipt of such request, a physical copy of the Letter of Offer shall be provided to such Eligible Shareholder. An Eligible Shareholder may participate in the Buyback by downloading the Tender Form from the website of the Company (i.e. www.technocraftgroup.com), or the Registrar to the Buyback (i.e. (https://web.linkintime.co.in/Offer/Default.aspx) or by providing their application in writing on plain paper, signed by Eligible Shareholder or all Eligible Shareholders (in case Equity Shares are in joint name), stating name and address of Eligible Shareholders, number of Equity Shares held as on the Record Date, Client ID number, DP Name/ ID, beneficiary account number and number of Equity Shares tendered for the Buyback.
- In case the Eligible Shareholders hold Equity Shares in physical form: An Eligible Shareholder may participate in the Buyback by downloading the Tender Form from the website of the Company (i.e. www.technocraftgroup.com) or by providing their application in writing on plain paper signed by Eligible Shareholder or all Eligible Shareholders (in case Equity Shares are in joint name) stating name, address, folio number, number of Equity Shares held share certificate number, number of Equity Shares tendered for the Buyback and the distinctive numbers thereof bank account details together with the original share certificate(s), copy of Eligible Shareholders PAN card(s) and executed Form SH-4 in favour of the Company. The Transfer Form (SH-4) can be downloaded from the Company's website (i.e. www.technocraftgroup.com). Eligible Shareholders must ensure that the Tender Form, along with the TRS and requisite documents, reach the Registrar to the Buyback within 2 (two) days of bidding by such Seller Broker and same should reach on or before Thursday, February 16, 2023 by 5:00 p.m. If the signature(s) of the Eligible Shareholders provided in the plain paper application differs from the specimen signature(s) recorded with the Registrar to the Buyback/Company or are not in the same order (although attested), the Company/Registrar to the Buyback shall have a right to reject such applications.
- The Buyback is open to all Eligible Shareholders holding Equity Shares either in physical and/or in dematerialized form as on Record Date. During the Tendering Period, the order for selling the Equity Shares will be placed in the Acquisition Window of NSE by Eligible Shareholders through their respective stock broker(s) ("Seller Member(s)") during normal trading hours of the secondary market. The Eligible Shareholder(s) who intend to participate in the Buyback will be required to approach their respective Seller Member (along with the complete set of documents for verification procedures in case of Equity Shares held in physical form) and have to ensure that their bid is entered by their respective Seller Member in the electronic platform to be made available by NSE before the Buyback Closing Date. For detailed proces of tendering of Equity Shares by Eligible Shareholders, please refer to paragraph 22 (Procedure for Tender Offer and Settlement) from page no. 46 onwards in the Letter of Offer.
- In the event the Seller Broker of any Eligible Shareholder is not registered with NSE as a trading member/ stockbroker then that Eligible Shareholder can approach any NSE registered stock broker and can register himself by using web based unique client code application ("UCI online") facility through that NSE registered stock broker (after submitting all details as may be required by such NSE registered stock broker in compliance with applicable law). In case the Eligible Shareholders are unable to register themselves by using UCI online facility through any other NSE registered stock broker, then that Eligible Shareholder may approach the Company's Broker i.e., Systematix Shares and Stocks (India) Limited, to place their bids subject to completion of KYC requirements by the Company's Broker.
- The direct web link of the website of the Registrar to the Buyback for downloading the Letter of Offer, Tender Form and

Share Transfer Form is https://web.linkintime.co.in/Offer/Default.aspx. The schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Date of Board Meeting approving the proposal for the Buyback Date of declaration of results of the postal ballot for special resolution by the	Day Monday	Date
Date of declaration of results of the postal ballot for special resolution by the	Monday	
' '		November 14, 202
	Monday	December 19, 202
Equity Shareholders, approving the Buyback		
Date of Public Announcement for the Buyback	Monday	December 19, 202
Date of Publication of the Public Announcement for the Buyback in newspapers	Tuesday	December 20, 202
Record Date for determining the Eligible Shareholders and the Buyback Entitlement	Friday	December 30, 202
Buyback Opening Date	Wednesday	February 01, 202
Buyback Closing Date	Tuesday	February 14, 202
Last date of receipt of completed Tender Forms and other specified documents	Thursday	February 16, 202
including Physical Share certificates (if and as applicable) by the Registrar		
Last date of verification of Tender Forms by Registrar to the Buyback	Thursday	February 16, 202
Last date of intimation to the Designated Stock Exchange regarding Acceptance/	Tuesday	February 21, 202
non-acceptance of the tendered Equity Shares by the Registrar		
Last date of completion of settlement by the Clearing Corporation/	Wednesday	February 22, 202
Stock Exchanges		
Last date of dispatch of share certificate(s) by the Registrar to the Buyback /	Wednesday	February 22, 202
payment to Eligible Shareholders / unblocking/ return of unaccepted Demat Shares		
by the Stock Exchanges to Eligible Shareholders/Seller Broker		
Last date of payment of consideration to Eligible Shareholders who participated	Wednesday	February 22, 202
in the Buyback		
Last date of extinguishment of the Equity Shares bought Back	Wednesday	March 01, 2023

dates. 10. In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board accepts full and final responsibility for all the information contained in this Offer Opening Advertisement and confirms that this Offer Opening Advertisement contain

true, factual and material information and does not contain any misleading information. 11. Capitalised terms used but not defined in this Offer Opening Advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

12. This Offer Opening Advertisement is expected to be available on SEBI's website at www.sebi.gov.in.

MANAGER TO THE BUYBACK REGISTRAR TO THE BUYBACK

LINK Intime

SYSTEMATIX GROUP Investments Re-define

SYSTEMATIX CORPORATE SERVICES LIMITED

The Capital, A Wing, 603-606, 6th Floor, Plot No. C-70, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra, India.

Tel: +91-22-6704 8000 Fax: +91-22-6704 8029

DIN: 00035843

Date: January 30, 2023 Place: Mumbai

Email: ecm@systematixgroup.in Website: www.systematixgroup.in Contact Person: Ms. Jinal Sanghv SEBI Registration No: INM000004224

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West) Mumbai – 400083, Maharashtra, India **Tel:** +91 810 811 4949

Fax: +91-22-4918 6195 Email: technocraft.buyback@linkintime.co.in

Website: www.linkintime.co.in
Contact Person: Mr. Sumeet Deshpande **SEBI Registration Number:** INR000004058

For and on behalf of the Board of Directors of Technocraft Industries (India) Limited


Sharad Kumar Saraf Sudarshan Kumar Saraf Chairman & Managing Director Co-Chairman & Managing Director DIN: 00035799

Sd/ Neeraj Rai Company Secretary Membership No. F6858

Saniiv Baiai **Chairman & Managing Director**



गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के



गांधीनगर, दि.३० : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज, सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. या परिसरात सोमवारी सकाळी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (आयएसआर) दिली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएसआरच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार कच्छ जिल्ह्यात सोमवारी सकाळी ६.३८ वाजता ४.२ तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे केंद्र कच्छमधील दुधई गावाच्या उत्तर-ईशान्येस ११ किलोमीटर अंतरावर होते. यापूर्वी, सकाळी ५.१८ वाजता ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला होता आणि त्याचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील खवडा गावापासून २३ किमी पूर्व-दक्षिण-पूर्वेस होता असे आयएसआरने सांगितले आहे.

अहमदाबादपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेले कच्छ हे भूकंपाच्या अति-जोखमीच्या क्षेत्रात स्थित आहे आणि नियमितपणे कमी तीव्रतेच्या भूकंपाचा फटका बसतो.गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात असलेल्या या जिल्ह्यात जानेवारी २००१ मध्ये विनाशकारी भूकंप झाला होता, ज्याम ध्ये १३ हजार ८०० लोकांचा मृत्यू झाला होता आणि १ लाख ६७ हजार लोक जखमी झाले होते. त्यावेळी भूकंपामुळे जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांम ध्ये मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. नितीन ईश्वरलाल पारेख व श्री. अशोक ईश्वरलाल पारेख यांच्या नावे फ्लॅट क्र.०५, वेल्फेअर व्ह्यु, प्लॉट क्र.७७, तळमजला, सायन (पश्चिम), मुंबई-४०००२२ ही जागा आहे. सदर फ्लॅटबाबतचे मुळ भागप्रमाणपत्र हरवले आहे. वर नमुद प्रमाणपत्र आजच्या तारखेपर्यंत सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस वर नमुद केलेला भागप्रमाणपः सापडल्यास मा. सचिव, वेल्फेअर व्ह्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.७७, रोड क्र.२५-सी. जैन सोसायटी. सायन (पश्चिम) मंबई-४०००२२ येथे कळवावे. जर कोणी व्यक्ती बँक/वित्तीय संस्थेस सदर भागप्रमाणपत्रावर वारसाहक्क, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क गरवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** मा. सचिव, वेल्फेअर न्ह्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.७७, रोड क्र.२५-सी, जैन सोसायटी, सायन (पश्चिम), मुंबई-४०००२२ येथे कळवावे. अन्यथा असे दावा, अधिकार त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

श्री. नितीन ईश्वरलाल पारेख (९८२०३२९२७७) ठिकाण: मंबई दिनांक: ३१.०१.२०२३

सही/

जाहिर सूचना

या जाहिरातीद्वारे असे सूचित करण्यात येते की, उपरोक्त सोसायटीच्या सदस्यत्वाचे पाच (5) भाग (Share) क्र. 411 त 415 असलेले भाग प्रमाणपत्र (Share Certificate) क्रमांक - 83 जे श्री. पर्सी डिमेलो यांच्या नांवावर आहे ते गहाळ झाले आहे. त्याबद्दल इप्लीकेट प्रमाणपत्र देण्यात यावे, असा अर्ज सोसायटीकडे करण्यात आला आहे असे डुप्लीकेट भाग प्रमाणपत्र देण्यास जर कोणत्याही व्यक्तीस हरकत असल्यास तशी लेखी तक्रार, ई जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत खालील व्यक्तीर करावी अन्यथा डुप्लीकेट भाग प्रमाणपत्र रण्यात येईल.

दिनांक : ३१ जानेवारी २०२३ सागर (एच.आय.जी.) को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड रहेजा हॉस्पिटल शेजारी, माहीम (प), मुंबई - ४०० ०१६ सही/-

जयप्रकाश देशपांडे सचिव

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती हेमलत विष्णोई या फ्लॅट क्र.ए/६०३, धिरज रिजन्सी कोहौसोलि., पश्चिम द्रतगती महामार्ग, बोरिवर्ल पर्व. मंबई-४०००६६ या सोसायटीच्या सदस्या व सह-मालक होत्या. सोसायटीच्या सदस्या व सह-मालक श्रीमती हेमलता विष्णोई यांचे २३.०८.२०२०

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.ए/६०३ बाबत विक्री. बक्षीस. अदलाबदल. तारण. अधिभार भाडेपट्टा, मालकीहक, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी सदर फ्लॅट क्र.ए/६०३ मधील त्यांचे रावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह बाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त झाल्यास असे समजले जाईल की. कोणीही दावेदार गहीत आणि मदा फ्लॅटचा व्यवहार करण्याम मादे अशील मुक्त असतील.

स्मिता आर. घाडी वकील उच्च न्यायालय, मुंबई दुकान क्र.७६/ईएमपी७५/फेज ४, ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

PUBLIC NOTICE

My client MR. BHARAT KADEDIN GUPTA states that his mother SMT. CHAMPADEVI KADEDIN GUPTA had also executed will in favour of MRS.VIJAYAKUMARI AJAY GUPTA @MISS. VIJAYAKUMARI KADEDIN GUPTA vide will dated 22/12/2020 through which property i.e. SHOP NO.01, CHAWL-5, RAMBACHAN CHAWL, A- BLOCK (VINOA BHAVE NAGAR), PIPE ROAD, KRULA WEST .MUMBAI 400 070 AND SHOP.239/2. KRISHNA NAGAR, DINDOSHI, OPP. JULIE AUNTY COMPOUND GOREGOAN EAST, MUMBAI: 400065 was bequeather her favour. The said SMT. CHAMPADEVI KADEDIN GUPTA had then cancelled her will dated 22/12/2020 and excuted new will in favour of my client MR. BHARAT
KADEDIN GUPTA and had bequeathe the property SHOP NO.01, CHAWL-5, RAMBACHAN CHAWI KRULA WEST.MUMBAI 400 070 AND SHOP.239/2 KRISHNA NAGAR, DINDOSHI, OPP. JULIE AUNT COMPOUND, GOREGOAN EAST, MUMBAI: 400065 through will dated 27.03.2021. All public in general are requested not to act upon the will dated 22/12/2020 and to do any transaction with with MRS. VIJAYAKUMARI AJAY GUPTA @ MISS. VIJAYAKUMARI KADEDIN GUPTA in respect of property i.e. SHOP NO.01, CHAWL-5, RAMBACHAN CHAWL, A- BLOCK VINOA BHAVE NAGAR), PIPE ROAD, KRULA WEST IUMBAI 400 070 AND SHOP.239/2, KRISHNA NAGAF DINDOSHI, OPP. JULIE AUNTY COMPOUND

SHRAVAN A. GODSE (ADVOCATE HIGH COURT MUMBAI) Off: Shop no 1- K-3, BMC Colony, Santosh Nagar, Filmcity Road, Goregaon (E), and Mumbai – 400 063.M: 9967486579

जाहीर सूचना

गेसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

यत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांत

ग्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकः हाही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्छ हाही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्छ मिछदीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य

ष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह गर्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर कार्ह

मागावण्यात यत आहत. यर दिलल्या मुद्तात जर काहाँ दावे आक्षेप प्राप्त डाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तर्तृदींमधील दिलेल्या मागांने व्यवहा करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या मांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने

ाप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनस

यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीं

पविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरि

श्रापेवाचा त्रेरी चार्यार जाता क्याच्यार निराज्ञणात्रारा निराज्ञणात्र कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सद् नूचना प्रसिष्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य गारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते नायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता

दी पुजा पार्क डी ॲण्ड ई को-ऑप.हौ.सो.लि

शुद्धिपत्रक

. ऊमाहीकरिताचे निष्कर्षासाठी दिनांक २९.०१.२०२

रोजी हेरंब इंडस्टीज लिमिटेडदारे दैनिक मंबई लक्षदीप

या वृत्तपत्रात पृष्ठ क्र.३ वर प्रकाशित वित्तीय निष्क

कृपया खालील बदलांची नोंद घ्यावी:

अहवालात रु. लाख, प्रती शेअर डाटा व्यतिरिक्त

वजी कृपया रु. दशलक्ष, प्रती शेअर डाटा व्यतिरित्त

जाहीर नोटीस

शंकर धाम (एस. आर. . अ) सहकारी गृहनिर्माण

संस्था मर्या. पत्ता : नेहरू रोड. वाकोला मस्जीव

जवळ, सांताकुझ (पूर्व), मुंबई ४०००५५ य

संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारती

सदनिका क्रंमाक : अ/००३ धारण करणा-या श्री

१०/०५/२०१४ रोजी निधन झाले. त्यांनी

नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीदवार

संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत

...... सभासदाचे भाग व हितसंबध हस्तांतरीत

करण्यासंबधी मयत सभासदांचे वारसदार किंव

अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडून हकक

मागण्या / हरकती मागवण्यात येत आहेत. र्<u>ह</u>

... नोटीस प्रसिदध झाल्याच्या तारखेपासून १।

हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्य

प्रती व अन्य परावे सादर करावेत. जर वर नमव

केलेल्या मुदतीत कोणाही व्यकतीकडून हकक

मागण्या किँवा हरकत सादर झाल्या नाहीं तर मयत

सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतीत

भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत

संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची

संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही

हकक मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत

संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यात येर्डल

नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास

हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालय

सचिव यांच्याकडे सकाळी १०.०० ते सकाळी

११.३० पर्यत नोटीस दिल्याच्या तारखेपासून

नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्

शंकर धाम (एस.आर.ओ)

सह.गृह.संस्था मय

आपल्या मागण्यांच्या

दिवसांत त्यांनी

राहील.

पृथ्वीपाल भरत वर्मा यांचे दिनांक

नाहिराती संदर्भात शुद्धिपत्रक देण्यात येत आहे

असे वाचावे.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेले तिमाही

PUBLIC NOTICE श्री. विकास मनोहर सावंत हे दी पुजा पार्क डी अँण्ड ई को-ऑप.ही.सो.लि., पत्ताः प्लेझट पार्क, मिरा भाईदर रोड, विनय नगरजवळ, मिरा रोड (पुठी) या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लंट क्र. रे/४०१ चे घारक आहेत, यांचे २०.०२.२०१६ रोजी निधन झाले, त्यांची पत्नी श्रीमती विणा विकास सावंत यांनी सोसायटीच्या एकमेंस सदस्यलाकरिता अर्ज केला आहे.

owned and possessed Flat No.301, (404 sq.ft built-up area) 3rd Floor, "A" Wing, Fatima Apartment A & B CHS.LTD (Reg. No. TNA / (TNA) / HSG / (TC) / 31870 situated near old nasheman colony, kausa mumbra, having 10 fully paid up share no from 101 to 110, vide share certificate from 101 to 110, vide snare certificate no.11. said flat's original registered builde agreement dt. 31/01/1985, Regn No.378/1985-Thane have misplaced/los and not traceable till date, now MISS.ASIF, NAZIR HUSSAIN, SHAIKH is intend to purchase the said flat, hence if any perso ave any right, title, interest, claim nave any right, title, interest, ciaim, share demand, objection, encumbrance in th said flat kindly brought with documentar evidence within **15 days** from date o oublication of notice, incase If any objection not received within the stipulated tim owner is free to enter into agreement for sale with the purchaser without an nterruption in respect of the said flat.

F. M. SHAIKH
(Advocate & Legal Consultant) E/04, Old Nasheman Colony Kausa, Mumbra, Thane - 400 612. Email: adv.fmshaikh@gmail.com Mob. No. 9867705599

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for Equity 30 Shares face value Rs.10/- Dist. Nos. From 1202828 to 1202857 of Abbott India Ltd. standing in the name(s) of Renu Jain & Kamal Kumar Jain has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company a its Registered Office. Abbott India Ltd, 3-4 Corporate Park, Sion -Trombay Road Mumbai – 400071. within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s). Date: 31/01/23 Name(s) of Shareholder(s

Renu Jain & Kamal Kumar Jain

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील विनोद मनोहरलाल वग्रेचा हे फ्लॅट क्र.ए-२१ मंजू निकेतन प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि टोपिवाला कंपाऊंड, गोरेगाव पश्चिम, मंबर्ड ४००१०४ येथील जागेचे मालक आहेत. माः अशिलांनी नमुद केले आहे की, <mark>मे. गुंदेचा बिल्ड</mark>स व महेश आय. शाह व भारतीबेन एम. शाह यांच्या दरम्यान झालेला १९७६ मधील मुळ श्रेण करारनामा हरवले आहे. लापता मालमत्ताबाब गोरेगाव पोलीस ठाणे येथे तकार नोंद क. १२० २०२३ अंतर्गत दिनांक ३०.०१.२०२३ रोजी ने करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मळ करारनाम सापडल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासू-१५ दिवसांत त्यांच्या दाव्यासह संपर्क करावा. ज कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस काही दाव असल्यास सूचना कालावधीनंतर आवश्यव दस्तावेजांसह सादर केलेले दावे त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलां बंधनकारक असणार नाही.

ॲड. राजेश शर्मा दुकान क्र.२, गुप्ता कंपाऊंड, रजिस्ट्रेशन कार्यालया स्टेशन रोड समोर, गोरेगाव (प.),

मुंबई-४०००६२. तेकाण: मंबर्ड दिनांक: ३१.०१.२०२३

PUBLIC NOTICE

ASHIKA N. TRIPATHI PRAVEEN S. TRIPATHI have lost he "Society Share certificate bearing Serial No. D/C 12/02 nember register No. MC/12 of the office No. **11**, 3rd Floor, Mukti Chaitanya Co-operative Housing Society Ltd., 236/38 Samuel Street, Bombay 400003 in Name of **P. Subramanium** has beer misplaced"complaint lodged ir Borivali (West) M.H.B. Police Station NC No. 18799/2022

जाहीर सूचना

मी, पुष्पलता विजय शिर्के, वय ५३ वर्षे, र/ठि. खोली क्र.१०६, पाटील हाऊस, डॉ. मेहता डिस्पेन्सरी समोर, भांडूप गाव (पुर्व), मुंबई-४०००४२ येथे सुचित करीत आहे की, माझे वडिल श्री. भास्कर फकीर पाटील यांचे वर नमुद केलेल्या पत्त्यावर दिनांक १८.०२.१९९१ रोजी नेधन झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांजूर मार्ग (पूर्व) पोलीस ठाणे, कांजुर मार्ग, मुंबई-४०००४२ गंच्याकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त हालावधी निघन गेले असल्याने माझ्या वडिलांच<u>े</u> ात्यु व ठिकाण दर्शविण्याचे माझ्याकडे कोणतेही स्तावेजी परावे नाहीत. जर कोणासही त्याबाबत आक्षेप असल्यास त्यांनी ७ दिवसात वरील पत्त्यावर कळवावे. अन्यथा सक्षम प्राधिकरणाक**इ**न मी गृत्युप्रमाणपत्र प्राप्त करेनः

पुष्पलता विजय शिर्के

PUBLIC NOTICE

Shri MANUEL FRANCIS DSOUZA a Member of the PREMIER EXOTICA 1 CDE Co-operative Housing Society Ltd. naving, address at PREMIER EXOTICA 1 KIROL ROAD, OPP DON BOSCO ENGINEERING COLLEGE, KURLA WEST MUMBAI 400070 and holding flat/ tenement No D-705, D-WING in the building of the society, died on 1st OF AUGUST 2014 without making any nomination The society hereby invites claims o

objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property o the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capita<mark>l</mark>/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society fo transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bve-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10:30 AM to 06:30 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai, Date: 31-01-2023 For and on behalf of

The PREMIER EXOTICA 1 CDE Co-op. Housing Society Ltd Hon. Secretary

हरण्यास सांगण्यात आले होते

गंकेतिक ताबा घेतला आहे.

४२१५०३.

दिनांक: २५.०१.२०२३

Sr.

No

Particulars

१३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

दर:: ०२२-२५८२९४०६, २५८२३०४०, ई-मेल: cmarc_tha@mahabank.co.in,

परिशिष्ट-४ ताबा सूचना (नियम ८(१)) न्याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीराययेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटम ॲन्ड एनफोर्समेन्ट

मॉफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेर

एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ चे उपलकलम (१२) अन्वये असलेल्या अधिकार

तर्गत त्यांनी <mark>१४.०९.२०२२</mark> रोजी **मागणी सूचना** स्पीड पोस्ट/रजि.ए.डी./थेट पोहोच हस्ते वितरीत केली होती आणि

ऱ्या सूचनेनुसार कर्जदार श्री. महा<mark>दु कोंडु वेंदे व श्रीमती रत्ना महादु वेंदे</mark> यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्य आत देय रक्कम रू.७७९८१९.०० अधिक १४.०९.२०२२ पासून ८.२०% प्रतिवर्ष दराने लागू व्याज आणि रु.१४२४७३३.०७

अधिक १४.०९.२०२२ पासून ९.३५% प्रतिवर्ष दराने लागू व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जम

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित

त्रप्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचि

सेक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत **२५ जानेवारी, २०२३** रोर्ज

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू न आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र** यांच्याकडे वर नमद केलेली रक्कम जम

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या क

म्लॅट क्र.५०६, ५वा मजला, पृष्कर लेक, एस.क्र.१७०, एच.क्र.१/५(पी), गाव बदलापुर गाव, बदलापुर-पश्चिम

मालमत्त्रेचे वर्णन

नरिंदर सिंग राय, मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे क्षेत्र

मुख्य कार्यालय: लोक मंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-५

अंशुनी कमर्शियल्स लिमिटेड गिआयएन: एल९०००एमएच१९८४पीएलसी०३४८७**९** पत्ताः सीसी ५०४१-५०४२ टॉवर-सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०००५१, दूर.: २३६३ १३३४ / २३६४ ०१११ ;

सूचना

मोबा: ९९९७४२६८१५, ई-मेल:cslegal07@gmail.com

थे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्य नेयमन ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीच अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्ष विचाराव ण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा **शुक्रवा** १० फेब्रुवारी, २०२३ रोजी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय सीसी५०४१-५०४२ टॉवर-सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०००५१ येथे होणा

www.anshuni.com आणि स्टॉक एक्सचेंजच्य ठेकाण: मुंबई www.bseindia.com या वेबसाइटवरही उपलब्ध

अंशुनी कमर्शियल लिमिटेडकरित

ठिकाण: मंबई प्रियेश ग व्यवस्थापकीय संचाल डीआयएन: ०७६३६०५४

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील श्रीमती जुआना संजीव उप्पल या संपुर्ण १ला मजल नेवासी क्षेत्रफळ सुमारे १,०८८ चौ.फु. (बिल्टअ क्षेत्र). संतीयागो म्हणन ज्ञात इमारत तसेच टिका क्र.१२ . गीटीएस क्र.८७ येथील जमिनीमधील ५०% अधिका जुना मुंबई-आग्रा रोड, गाव पांचपाखाडी, ता. व जि गणे-४००६०१ या जागेच्या मालक आहेत.

मुळत: श्री. वॅलेन्टाईन लुईस परेरा व श्रीमती मेरी मिल्ड्रे .. गरेरा यांनी वर नमद इमारत तसेच जमीन ही जागा श्रीमत लुसी क्लोथेल्डा शेरमान व कुमारी मेरी मोनिका रेमेडिओस च्याकडून दिनांक १५.०७.१९६५ रोजीचे (टीएनएन ५९८–१९६५) नोंदणीकत अभिहस्तांकन करारनामामार्फ खरेदी केले होते. दिनांक २२.०५.१९६७ रोजीचे (टीटीएन-५२७-१९६७) धारक नोंदणीकृत विक्री करारनामा मार्फत श्री. वॅलेन्टाईन लुईस परेरा यांनी सद नमीन व इमारत श्रीमती मेरी मिल्ड्रेड परेरा यांच्याक वेक्री केले

दिनांक २६.०८.१९८७ रोजीचे बक्षीस खरेदीखत तसे[.] देनांक ०७.०८.१९९६ रोजीचे (अ.क्र. ५३३४/१९९६ मह नोंटणीकत करारनामाटारे श्रीमती मेरी एम. परेर यांनी संपुर्ण तळमजला निवासी फ्लॅट क्षेत्रफळ १,०८८ वौ.फु. तसेच सदर जमिनीमधील अविभाजीत अर्धे (५०%) शेअर्स, अधिकार, हक्क व हित त्यांचा मोठा . गुलगा श्री. रॉडनी जॉन परेरा यांच्या नावे हस्तांतर केले ु पदर श्रीमती मेरी एम. परेरा यांचे १८.०९.१९९६ रोर्ज निधन झाले, त्यांच्या पश्चात दोन मुले नामे श्री. रॉडनी जॉन परेरा व श्री. फ्लेविअन ॲन्थोनी परेरा आहेत दिनांक ०३.०२.२०२० रोजीचे (टीएनएन-५-२१८० . २०२०) नोंदणीकृत बक्षीस खरेदीखताद्वारे सदर श्री <u>रॉड</u>नी जे. परारा यांनी संपूर्ण १ला मजला क्षेत्रफर पुमारे १,०८८ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र) + जमिनीचे . 0% अधिकार हे श्री. फ्लेविअन ॲन्थोनी परेरा यांच्य नावे बक्षीस म्हणून दिले. दिनांक ०९.०३.२०२० रोजी (टीएनएन-५-४६६३-२०२०) नोंदणीकृत बक्षीर बरेदीखतामार्फत सदर श्री. फ्लेविअन ए. परेरा यांर्न रला मजला + ५०% जमीन ही त्यांची मुलगी श्रीमत जआना संजीव उप्पल यांच्याकडे बक्षीस म्हणन दिले वेथे नोंद असावी की, दिनांक १५.०७.१९६५ रोजी टीएनएन-५९८-१९६५) मुळ अभिहस्तांकन करारनाम दिनांक २२.०५.१९६७ रोजीचे (टीटीएन-५२७ १९६७) विक्री करारनामा हरवले आहेत.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर मालमत्तेबाब भाणि हरवलेले दस्तावेजाचे ताबाबाबत विक्री, बक्षीर भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण, मालर्व हक्क. खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपा गावश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांन आजच्या तारखेपासून ७ (सात) दिवसात कळवावे अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंव थिंगित केले आहेत असे समजले जाईल आणि आम अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीच संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त अस<u>ती</u>ल सही/

ड्रॉईट लिगल सोल्युशन वकील, उच्च न्यायालय मंबर्ड ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६

7

_____ जाहीर सूचना

.. प्रान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशील थी. **दिनेश लालचंद अगरवाल** हे गाळा क्र.२०१. २रा मजला भाग पुरस्त लालचेद् जनस्वाल है नाळा क्रा.२०२, २५ नजस्त ग्राजसन्स (इंडस्ट्रीयल) प्रिमायसेस कोहौसोलि., बाजसन्स इंडस्ट्रीयल स्टेट, चकाला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ या जागे हायदेशीर मालक असून अनुक्रमांक १२१ ते १२५ धारक गगप्रमाणपत्र क्र. २५ चे धारक आहेत, जे त्यांनी **श्री. आनंद** श्रेम्बक **तळवलक**र यांच्याकडून दिनांक ०१६२, जा पाना श्रा. आत्य इ<mark>त्रेमक तळवलकर</mark> यांच्याकडून दिनांक ०१६.१२.२००२ रोजीचे इस्तावेज क्र.बीडीआर-१/०६५१०/२००२ नुसार नोंदणीकृत दिनांक १६.१२.२००२ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. सद्र क्र करारनामा दिनांक ०६.१२.२००२ व भागप्रमाणपत्र मार्ड अभीत श्री. दिनेश लालचंद अगरवाल यांच्याकडून हरवले आहेत भाणि माझे अशिलांनी याबाबत अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई येथे देनांक ११.०१.२०२३ रोजी ऑनलाईन तक्रार क्रमांक २२८४/ १०२३ नोंद केली आहे.

ार कोणा व्यक्तीस सदर करारनामा व भागप्रमाणपत्र यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे आणि जर कोण यक्तीस. बँकेस. वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेवर वारसाहक. शेअर व्यक्तास, बकस, ।वताय संस्थस सदर मालमत्तवर वारसाहक, राजर विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहक, परवाना, बक्षीस, ताबा किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनं ाझ्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** कळवावे ान्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत अर

सुरेशचंद्र एस. तिवारी (वकील उच्च न्यायालय) कार्यालय: जी-१३, तळमजला, गणेश वाडी कोहौसो लि., आकृती स्टारजवळ, सेन्ट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व),

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to Public on behalf of my lient HASMUKHBHAI CHHOTALAL PATEL, age: 7 years, & JIGNESH H. PATEL, age: 31 years, that. priginal SHARE CERTIFICATE No. 0226 to 0230 to Shares below Elet No. 2020 to 0230 to Shares below Elet No. 2020 to 0230 to Shares below Elet No. rive Shares, being Flat No.309-B, issued by "MahiLok Gram C.H.S. Ltd." Bldg. No.E-2, Lok Gram, Kalyan E), 421306, has been lost/misplaced intransit. OST PROPERTY REGISTRATION No.0080/2023, lated 17.01.2023, registered with Kolshewadi Police Station, Kalvan, Thane, All person is hereby kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within fifteen days (15 days) from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any eference to such claims and the claims if any

> SCHEDULE All that Original SHARE CERTIFICATE No.0226 to 0230 Five Shares, being Flat No.309-B, issued by "MahiLok Gram C.H.S. Ltd.", Bldg, No.E-2, Lok Gram, Kalyan (F), 421306, in respect of property bearing Flat No.309-B, Bldg. No.E-2, MahiLok Gram C.H.S. Flat No.309-B, Biog. No.E-2, ManiLok Gram C. H.S. Ltd. Lok Gram area admeasying 390 Sq. ft. built up Survey No.220 (p), 221(p), 222, 223(p), 224(p), 233(p) Village: Kalyan, Tal. Kalyan, Dist. Thane-421306, within the Municipal limits of KDMC, and Registration Sub-District Kalyan, Thane, Maharashtra State.

shall be deemed to have been given up or waived.

Sd/- J. V. Kale, Advocate & Notary.

Date: 31/01/2023 Enro. No.MAH/3880/2006.
A/12, Ramchandra Apt., Tisgaon, Kalyan(East), 421306.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. शाहीद हस्सेन काझीम हस्सेन सय्यद यांना खोली क्र.६४ प्लॉट क्रॅ.०९, गेट क्रॅ.०७, न्यु कलेक्टर कंपाऊंड <mark>मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई-४०००९५</mark> येथील खोली जागा **श्री. इसरार अली जल्फीकार अली अन्सारी** यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. **श्री. इसरा**र <mark>अली जुल्फीकार अली अन्सारी</mark> यांच्याकडून सर्व्हे क्र.१७५९०३६ धारक सन २००० ची मुळ सर्वेक्षण पावती हरवली आहे आणि त्यांनी दिनांक २७.०१.२०२३ रोजी तक्रार क्र.२३९/२०२३ नुसार पोलीस तक्रार केल

जर कोणा व्यक्तीस सदर खोली जागेवर विक्री. तारण अदलाबदल, अधिभार, मालकी हक्क, वारसाहक्क बक्षीस, न्यास, परिरक्षा, ताबा, कायदेशीर हक्क, लिस पेन्डन्स किंवा कोणत्याही न्यायाधिकरणाचे (महसूल किंवा लवाद) द्वारे मंजूर आदेश किंवा हुकूमनामा किंवा प्रदानता किंवा प्राधिकरणाचे आदेश किंवा अन्य इत स्वरुपात दावा असल्यास त्यांनी संपर्क ॲड. एम.एस शाह यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १ **दिवसांत** करावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्य किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

एम.एस. शाह (वकील) मुंबई उच्च न्यायालय ११५, गेट क्र.५, मार्केट, प्लॉट क्र.८ए, जुना कलेक्टर कंपाऊंड, मालवणी, मालाड (पश्चिम) मुंबई-४०००९५. मोबा.:९२२२३४८६३८ ठिकाण: मुंबई दिनांक:३१.0१.२0२३

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Shreeji

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: श्रीजी कृपा, प्लॉट क्र.१०७, सेक्टर क्र.१९सी, वाशी, नवी मुंबई-४००७०५. दूरध्वनी:(०२२) ४०७४६६६६ / ४०७४६६००, ई-मेल:cs@shreejitransport.com | वेबसाईट:www.shreejitranslogistics.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु. लाखात)		
	संपलेली	संपलेले	संपलेली		
	तिमाही	९ महिने	तिमाही		
तपशील	३१.१२.२२	३१.१२.२२	३१.१२.२१		
कार्यचलनातून एकूण महसूल	५२१४.११	१४६५९.७६	४४०७.६८		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक					
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	३६०.५०	१०९०.४०	२७३.३३		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३६०.५०	११३१.७६	२७३.३३		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२६९.२९	८२०.२५	१८९.१७		
कालावधीकरिता एकूण सर्वैकष उत्पन्न	२७५.०३	८३०.९३	१९०.३४		
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या					
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार*	२२०५.७५	२२०५.७५	१३९०.९४		
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रू.१०/- प्रत्येकी)	१०४८.२५	१०४८.२५	१०४८.२५		
मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)	२.५७	७.८२	१.८०		
°३१ मार्च, २०२२ आणि ३१ मार्च, २०२१ रोजी राखीव हे इंड-एएसचे पालन करण्यासाठी पुन्हा					

केले आहेत. भारतीय जीएएपीनसार लेखापरीक्षित आर्थिक विवरणानसार राखीव अनक्रमे रक्कम रु.२१९३.३७ आणि रु.१३७९.३० लाख.

वरील निकालांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने ३० जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत मान्यता दिली. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील एकत्रित केलेल्या मर्यादित पुनरावलोकन आयोजित केले आहेत

कंपनी ३१ डिसेंबर, २०२१ रोजी बीएसई लिमिटेडच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सचीबद्ध झाली होती आणि १७ जानेवारी, २०२२ रोजी मुख्य मंडळात स्थलांतरित झाली होती. इंड-एएस १ एप्रिल, २०२२ पासून लागू आहे.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता आर्थिक परिणाम कॉर्पोरेत व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या भारतीय लेखा मानकांच्या (इंड-एएस) अनुपालनात आहेत परिणामी, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाही आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिताचे आर्थिक परिणाम आहेत इंड-एएसचे पालन करण्यासाठी त्यांना तुलना करण्यायोग्य बनवण्यासाठी पुन्हा सांगितले गेले.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता आर्थिक परिणामांचे कंपनीच्य वैधानिक लेखापरीक्षकाद्वारे मर्यादित पुनरावलोकन केले गेले आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे तुलनात्मक आकडे वैधानिक लेखापरीक्षकाच्या पुनरावलोकनाच्या अधीन नाहीत. वरील सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता तपशीलवार एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय परिणामांचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित व एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निकालांच संपूर्ण संच स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.shreejitranslogistics.com) उपलब्ध आहेत.

कंपनीच्या एकमेव लेखापरिक्षित वित्तीय अहवालाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

	संपलेली संपलेले तिमाही ९ महिने		संपलेली तिमाही		
तपशील	३१.१२.२२	३१.१२.२२	३१.१२.२१		
कार्यचलनातून महसूल	80.5828	१३५५८.१२	४३०५.०८		
करपूर्व नफा	३१२.८८	९६०.४४	२५१.०२		
करानंतर निव्वळ नफा	२३३.६७	६९२.२५	१६९.६९		
	श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेडकरि				
			सही/-		
					

रजनिकांत सी. शाह पुर्णवेळ संचालक ठिकाण: नवी मुंबई दिनांक: ३० जानेवारी, २०२३ डीआयएन:००२६९१०९

(रु. लाखात)

(रु. लाखांत

आरआरआयएल लिमिटेड

सीआवएन : L17121MH1991PLC257750 नोंदणीकृत कार्यालय : ए - ३२५, हरी ओम प्लाझा, एम. जी. रोड, ओमकारेखर मंदिराजबळ, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६. दूरध्वनी : ०२२ - २८९५९६४४ / ई-मेल : office@rrillimited.com / वेबसाइट : www.rrillimit दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या

अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

		स्थायी			एकत्रित				
अ.	तपशील	तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	तिमाहीअखेर		
क्र.	તપશાલ	३१.१२.२२	३१.१२.२२	३१.१२.२१	३१.१२.२२	39.97.77	३१.१२.२१		
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित		
8	परिचालनातून एकूण उत्पन्न	१२४५.९२	३१२०.१४	६०.४८	४३८२.२९	११३०८.६९	२२२८.०८		
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक								
	व/वा असामान्य बाबीपूर्व)	२३५.४७	৬११.৬০	(११.७८)	३६५.२७	११४५.४३	७९.३२		
3	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक								
	बाबीपूर्व व/वा असामान्य बाबीपश्चात)	२३५.४७	৬११.৬০	(११.७८)	३६५.२७	११४५.४३	७९.३२		
8	कर व अतिविशेष बाबींपश्चात कालावधीकरिता								
	निव्वळ नफा/(तोटा)	१७६.०९	५२८.४२	(२९.९२)	२७५.७०	८५९.३०	36.68		
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न								
	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व								
	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	१७६.०९	५२८.४२	(२९.९२)	२७५.७०	८५९.३०	36.68		
ξ	समभाग भांडवल	६०६०.७१	६०६०.७१	३९२२.६७	६०६०.७१	६०६०.७१	३९२२.६७		
b	प्रतिशेअर उत्पन्न, मूलभूत व सौम्यीकृत								
	(प्रत्येकी रु. ५/- दर्शनी मूल्य)	०.१५	٥.४४	(٥.٥४)	0.23	০.৬१	0.04		
टीपा :	टीपा :								

. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ३०.०१.२०२३ रोजी पार पडलेल्या सभेत मंजुरी देण्यात आली होती. वरील तपशील हा सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या विस्तृत लेखापरीक्षित निष्कर्षांचा सारांश आहे. तिमाही व नऊमाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइ. www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.rrillimited.com वरही उपलब्ध आहे

9.59

2.82

15.62

2.71

सही/-कार्यकारी संचालक व सीएफओ

(₹ in Lacs)

11.37

Sd/

ठिकाण : मुंबई



AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

CIN: L27104MH1985PLC035659 Regd Office: 2nd Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053

Tel: +91-22-66984000 | Fax: +91-22-26325902 | Website: www.aimera.com | E-mail Id: investors@aimera.com

Extract of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results For the Quarter And Nine months ended 31st December, 2022

Consolidated Standalone Quarter ended Nine Months Ended Year ended Quarter ended Nine Months Ended Year ended 31-Dec-22 30-Sep-22 | 31-Dec-21 | 31-Dec-22 | 31-Dec-22 | 31-Dec-21 | 31-Mar-22 | 31-Dec-22 | 30-Sep-22 | 31-Dec-21 | 31-Dec-22 | 31-Dec-21 | 31-Dec-21 | 31-Dec-21 | Un-Audited Un-Audited **Un-Audited** Un-Audited | Un-Audited Audited Un-Audited Un-Audited 1-Audited **Un-Audited Un-Audited** Audited Total Income From Operations Net Profit/ (Loss) for the period 3,771 1,542 4.585 1,291 7,676 4,218 6,173 1,337 4,541 1,286 7.401 5,412 (before Tax. Exceptional items.) Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items) 1.542 4.585 1.291 7.676 4.218 6.173 1.337 4,541 1.286 7.401 3.771 5.412 Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items) 1,064 3,418 971 5,639 3,138 4,539 1,000 3,399 962 5,538 2,822 4,050 Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/ Loss) for the period (after tax) and Other Comprehensive 3,423 3,404 Income (after tax) 1.064 97 5.644 3 138 4.523 1 000 962 5 543 2 822 4.034 Paid up Equity Share Capital 3,548 3,548 3,548 3,548 3,548 3.548 3,548 3,548 3,548 3,548 3.548 3.548 67,441 60,555 Other Equity Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued 12.75 7.95 11.37 3.00 9.65 2.74 15.91 8.84 2.82 9.59 2.71 15.62

Notes:

operations)

Date: 30th January, 2023

Basic

2) Diluted

1) The above consolidated and standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 30th January, 2023 along with limited review report given by the Statutory Auditors.

8.84

- 2) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS') notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies {Indian Accounting
- 3) The results will be available on the Company's website: www.ajmera.com and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed. 4) The Company operates in single segment i.e. Construction (Real Estate).

15.91

2.74

5) Previous period's/year's figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to confirm to current period's classification.

9.65

3.00

For Ajmera Realty & Infra India Limited Manoj I. Ajmera **Managing Director**

12.75

